



प्रधानमंत्री पीक विमा योजना/ सर्वसमावेशक पीक विमा

कृषी विभाग – GR1 GR2

○उद्दिष्टे

- प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यास

○खरीप व रब्बी हंगामाकरिता - जोखमीच्या बाबी

1. प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
2. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान
3. पिक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट

4. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान

5. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान

○पूर्वी शेतकऱ्यांना खरीप २%, रब्बी १.५%, नगदी ५% विमा हप्ता भरावा लागत होता. आता शेतकरी विमा हप्ता हिस्सासुद्धा राज्य शासन भरणार

○नोंदणी

- शेतकऱ्यांना केवळ एक ₹/- भरून <https://pmfby.gov.in/> या पोर्टलवर शेतकार्यांना स्वतः नोंदणी करता येईल
- तसेच, बँक, सामुहिक सेवा केंद्र (CSC), विमा कंपनी प्रतिनिधी यांचे मार्फत नोंदणी करता येईल



प्रधानमंत्री पीक विमा योजना/ सर्वसमावेशक पीक विमा

○ नुकसान पश्चात दावा प्रक्रिया

- नुकसानी पश्चात CROP INSURANCE या app वर नुकसानीबाबत तक्रार करावी
- त्या नंतर विमा प्रतिनिधी पाहणी करून पुढील कार्यवाही करतील

○ समाविष्ट पिके :

○ खरीप हंगाम: १४ पिके

- तृणधान्य भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका.
- कडधान्य : तूर, मूग, उडीद,

- गळित धान्य : भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे.

- नगदी पिके : कापूस व कांदा.

○ रबी हंगाम: ०६ पिके

- तृणधान्य व कडधान्य : उन्हाळी भात, गहू (बागायत).

- रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा

- गळित धान्य : उन्हाळी भुईमूग

- नगदी पिके : रब्बी, कांदा